

काहूङी m. N. pr. eines Mannes Verz. d. Oxf. H. 336, a, No. 790.  
 काहूर (von काहूर) adj. von der weissen Wasserlilie kommend:  
 वाता: KUVALAJ. 110, b.  
 काहूयण (sic) m. N. pr. eines Mannes; pl. SAMS. K. 184, a, 2.  
 किंवदत्ति Sprichwort: किंवदत्तिह सत्येषं या मतिः सा गतिर्भवेत् so v. a. der Glaube macht selig ASHTIV. 1, 11.  
 किंवर्णा (किम् + वर्णा) adj. von welcher Farbe BHAG. P. 11, 3, 19.  
 किंवीर्य BHAG. P. 10, 31, 13.  
 किंवृत् wohl eher der hinterdrein sagt: was ist geschehen? d. i. der sich überrumpeln lässt, unvorsichtig.  
 किंशिल KATH. 40, 3.  
 किंसिख, nom. °सखा Spr. 3083.  
 किंसुहृद (किम् + सु०) m. ein schlechter Freund Spr. 2439.  
 किंस्तुष्म m. = किंतुष्म WEBER, ĜOT. 27. VARĀH. BH. S. 99, 5, 8.  
 किंकिदेव, किंकिदीवि HALJ. 2, 92; vgl. UGGYAL. zu UNĀDIS. 4, 56.  
 किंकिका KATH. 13, 11, 12.  
 किंकार (von किंकर) Diener sein, — werden: किंकारति सुरा: CATR. 14, 81.  
 किंकर 1) f. दीनेरिन KATH. 105, 77. BHAG. P. 10, 16, 53. किंकर-पाणि mit den Händen den Diener machend, dienstbereite Hände habend, selbst Hand anzulegen bereit MBH. 3, 303. Die den Diener kennzeichnende Frage किं करवाणि was soll ich thun? war die Veranlassung seines Namens. — 3) N. pr. eines Wesens im Gefolge Çiva's KATH. 118, 5.  
 किंकर्त्यता, °कर्तव्यतापान्धेषु पुरोगेषु स्थितेषु RĀGA-TAR. 4, 220.  
 किंकार्यता KATH. 80, 50.  
 किंडिणी 1) Z. 2 lies रथ st. रथ. — 3) N. pr. einer Göttin: °स्त्रव Verz. d. Oxf. H. 94, a, 42.  
 किंकिरात 5) n. die Blüthe HALJ. 2, 52.  
 किंकृते (किम् + कृते) weshalb, wozu KATH. 71, 79.  
 किंचन्य (von किंचन Etwas) n. Besitz: आकिंचन्येन मोक्षोऽस्ति किंचन्येनास्ति बन्धनम् MBH. 12, 11901.  
 किंचित्पाणि (किंचिद् + पा०) m. ein best. Gewicht, = कर्ष CĀRN. SAMS. 1, 1, 17.  
 किंचिद् Etwas als best. Maass = acht Handvoll Schol. zu CĀNNH. GRHJ. 1, 14, 11. KATH. ÇR. 345, N. 1; vgl. u. पुळ्ळत 4) a) und कुचि.  
 किञ्चुलक m. = किञ्चुलुक H. an. 2, 31.  
 किंजि (किम् + 1. श) adj. wer Weiss von wem abstammend, von niedriger Herkunft: मन्ये किंजमहे लाम् BHATT. 6, 133.  
 किञ्जल्क 1) Z. 1 lies m. n. st. m.; Z. 6 lies पूर्वज्ञकिञ्जल्का.  
 किञ्जल्कन् lies mit Staubfäden versehen.  
 किटिवरदना (कि०-वर् + वरदन) f. N. pr. einer buddhistischen Gottheit WILSON, Sel. Works 2, 12. fg.  
 किटृ vgl. तिल०, तैल०.  
 किडा = किटिम Schol. zu PĀKĀV. BR. 2, 17, 3.  
 किणा 1) KATH. 83, 28, 31. असंजातकिणास्तन्दः सुखं स्वपिति गौर्गलिः Spr. 830.  
 किएव 1) SARVADARÇANAS. 2, 7. Schol. zu KATH. ÇR. 19, 1, 20. तएुल०

(mit Umstellung der beiden Glieder) gaṇa राजदत्तादि zu P. 2, 2, 31.  
 कितव 2) Z. 4 lies 110 st. 111.  
 किंतुष्म vgl. किंस्तुष्म.  
 किंदेव (किम् + देव) m. Halbgott BHAG. P. 11, 14, 6.  
 किंनर 1) neben किंदेवाः und किंपुरुषाः BHAG. P. 11, 14, 6. किंनरी = किंपुरुषो R. 7, 89, 3. — 4) किंनरा MED. k. 188.  
 किंनामक (von किम् + नामन्) adj. (f. °नामिका) welchen Namen führend SAB. D. 124, 10.  
 किम् 2) a) किं बूमः श्रुचिताम् was sollen wir noch von der Lauterkeit reden? SPR. 3020. — c) γ) विघ्नार्दियोऽप्यन च गुणानिधेस्तस्य किमपि nicht im Entferntesten aber seine SPR. 5262. — η) SPR. 1611. Z. 7 lies 72, 4 st. 126. — i) (प:) न मूर्कितः काकुन्याहृ किंचित् durchaus nicht SPR. 4907. — λ) किम्, किं वा, किं तु in der Frage SPR. 672.  
 किमधिकरण (किम् + श्र०) adj. f. श्रा worauf zu beziehen (fragend).  
 किमधिकरणा: मतु च प्रुचः SPR. 2381.  
 किमभिधान (किम् + श्र०) adj. welchen Namen führend SPR. 2981.  
 किमर्य, श्ववक्षामः किमर्योऽप्यLA. (II) 36, 1.  
 किमाचार (किम् + श्रा०) adj. welchen Wandel führend R. 7, 62, 1.  
 किमाधार (किम् + श्रा०) adj. worauf bernhend SPR. 2331.  
 किमाग्रुम् (किम् + 2. श्रा०) adj. welches Lebensalter erreichend R. 7, 31, 9.  
 किमालाहर (किम् + श्रा०) adj. welche Nahrung zu sich nehmend R. 7, 62, 1.  
 किमिच्छक MĀRK. P. 126, 23, 30. m. Bez. einer best. Kasteierung, durch die man erlangt was man wünscht, 2. 8. 17. 19. fg.  
 किंपाप्र 2) इदं तत्त्विकाकुमफलमिवातीव विरसम SPR. 2379. पालं किंपाप्रवृत्तस्य धाङ्गा भवति नते 276. MĀRK. P. 10, 31 (किंपाप्रफल gedr.). n. die Frucht SPR. 3092.  
 किंपुरुष 1) किंपुरुषी f. R. 7, 88, 22. किंपुरुषीकृत 24. किंपुरुष so v. a. Aße, da Hanumant das Haupt derselben genannt wird, BHAG. P. 11, 16, 29. IIa wird ein Kimpurusha, genannt Sudumna, und ist abwechselnd einen Monat Mann und einen Monat Weib, MATSJA-P. in VP. 349.  
 किंपुरुषीष adj. von किंपुरुष Verz. d. Oxf. H. 343, b, 29.  
 किंप्रभु (किम् + प्रभु०) m. ein schlechter Herr SPR. 2439. 3088.  
 1. किंप्रमाण (किम् + प्र०) n. welcher Umfang: किंप्रमाणेन मम वंशो भविष्यति R. 7, 31, 9.  
 2. किंप्रमाणा (wie eben) adj. welchen Umfang habend: काव्य R. 7, 94, 23.  
 किंभृत्य (किम् + भृ०) m. ein schlechter Diener SPR. 2439.  
 किंभृत्यन् (किम् + भृ०) m. ein schlechter Minister SPR. 2330. 3086.  
 किम्मरी N. pr. eines Geschlechts HALL 158.  
 कियत् 2) सत्तः कियतः einige wenige Edle SPR. 3329. तपितस्वधनायास्मै वर्यं दद्यः कुतः कियत् so v. a. dem geben wir Nichts KATH. 61, 307. कियन्मात्रे कृतोऽनेन संरम्भोऽप्य कियान् so v. a. einer solchen Kleinigkeit wegen ein solcher Lärm! 63, 139. कियत्ति पर्याप्ति überaus viel Wasser SPR. 1813.  
 किर vgl. मृत्तिकरा.  
 किरण 3) Bez. von 23 best. Ketu VARĀH. BH. S. 11, 10. — 6) Titel eines zum Çaiyadarçana gehörigen Buches SARVADARÇANAS. 89, 18 (vgl. काणा). किरणाव्यतल (über Architectur) citirt von BHATTOP. zu